

8, 139. 142. 152. JĀṢṢ. 2, 37. 42. वयसाशीतिपञ्चकः 85jährig MBh. 7, 5089. — m. n. gaṇa श्रद्धार्थादि zu P. 2, 4, 31. — 2) m. a) पञ्चकाः = शकुनयः P. 5, 1, 58, Sch. — b) N. pr. eines Wesens im Gefolge des Skanda MBh. 9, 2537. — 3) f. पञ्चिका a) Bez. der aus je fünf Adhaja bestehenden Bücher im Ait. Br. Auch im TĀṆḌJA-BRĀHMAṆA scheinen die Abtheilungen so zu heissen, da COLEBR. Misc. I, 83 wohl (wie auch 36) पञ्चिका st. पञ्जिका zu lesen ist. नवद्वीपी<sup>०</sup>(?) Verz. d. B. H. No. 389. — b) N. eines mit fünf Muscheln gespielten Spieles Schol. zu P. 2, 1, 10. — 4) n. a) Fünzfahl, πεντάς HARIV. 15356. AK. 2, 8, 2, 53. VARĀH. BRH. S. 9, 14, 53, 85. 87, 89. ÇĀṆK. zu BRH. ĀB. UP. S. 100. PAṆĀT. 134, 16. BUĀG. P. 3, 11, 15. MĀRK. P. 37, 38. Schol. zu KĀTJ. ÇR. 467, 19. 550, 3. VEDĀNTAS. (Al-lah.) No. 45. Schol. bei WILSON, SĀMĀHJAK. S. 126. VOP. 3, 12. 25, 17. पञ्चकेन gaṇa प्रकृत्यादि zu P. 2, 3, 18, VĀrtt. पञ्चपञ्चकतन्त्र die 25 Tattva R. 3, 53, 42; man hätte eher पञ्चतन्त्रपञ्चक erwartet. — b) Schlacht-feld ÇĀBDĀRTHAK. bei WILS.; viell. aus समतलपञ्चक geschlossen.  
पञ्चकपाल (पञ्चन् + क<sup>०</sup>) adj. f. ई in fünf Schalen bestehend, in fünf Sch. zubereitet Sch. zu P. 4, 1, 88. 2, 1, 51. 52. पुराडाश ÇAT. Br. 2, 2, 3, 14. 4, 3, 2, 13. mit Auslassung von पुरो<sup>०</sup> KĀTJ. ÇR. 4, 11, 9. 10, 9, 17. ÇĀṆK. ÇR. 2, 5, 9. इष्टि 8, 13, 5.  
पञ्चकर्ण (पञ्चन् + क<sup>०</sup>) adj. wohl dem eine Fünf in's Ohr gebrannt ist (als Merkmal beim Hausvieh) P. 6, 3, 115.  
पञ्चकर्पट (पञ्चन् + क<sup>०</sup>) m. pl. N. pr. eines Volkes MBh. 2, 1189. Die Ausg. trennt die beiden Wörter und so auch LASSEN in Z. f. d. K. d. M. 3, 185. 197.  
पञ्चकर्मन् (पञ्चन् + क<sup>०</sup>) n. die fünf Handlungen, insbes. die vom Arzte mit dem menschlichen Körper vorgenommenen: वमने रचने नस्ये निवृद्ध-श्यानुवासनम् । पञ्चकर्मदमन्यच्च कर उत्तेपणादिकम् ॥ ÇĀBDĀK. im ÇKDr. Suçr. 1, 120, 5. Nach VOP. 6, 54 <sup>०</sup>कर्म n. und <sup>०</sup>कर्मा<sup>०</sup> f.  
पञ्चकषाय (पञ्चन् + क<sup>०</sup>) m. sg. (!) ein Decoct aus den Früchten der fünf Pflanzen: जम्बु, शाल्मलि, वाय्वाल, वकुल und बदर DURGOTSĀVA-PADDH. im ÇKDr. <sup>०</sup>कषायोत्थ (चूर्ण) Suçr. 2, 367, 8. <sup>०</sup>ञ 398, 5. Ueber die 5 कषाय bei den Buddhisten s. u. कषाय 2, c.  
पञ्चकापित्य adj. so v. a. पाञ्चकापित्यसिद्ध mit den fünf (पञ्चन्) Erzeug-nissen des Kapitha (Feronia elephantum) zubereitet (etwa: Blätter, Blüthe, Frucht, Gummi, Rinde): सर्पिस् Suçr. 2, 281, 7.  
पञ्चकृत्य (पञ्चन् + कृ<sup>०</sup>) m. eine best. Pflanze, = पक्तपौड RĀĠAN. im ÇKDr.  
पञ्चकृतस् (पञ्चन् + कृ<sup>०</sup>) adv. fünfmal LĀTJ. 7, 6, 20. KĀTJ. ÇR. 7, 8, 1. Suçr. 1, 365, 9.  
पञ्चकृष्ण (पञ्चन् + कृष्ण) m. ein best. giftiges Insect (wohl fünf schwarze Flecken habend) Suçr. 2, 288, 7.  
पञ्चकोण (पञ्चन् + कोण) m. Fünfeck COLEBR. Alg. 96.  
पञ्चकोल (पञ्चन् + कोल oder कोला) n. die fünf Gewürze: पञ्चकोलं कणामूलं कृष्णाचव्याघ्रिनागैः ÇĀBDĀK. im ÇKDr.  
पञ्चकोष m. pl. im ÇKDr. und bei WILS. ist streng genommen gar kein comp.; über die Sache selbst s. u. कोश 1, t.  
पञ्चक्रम (पञ्चन् + क्रम) Titel eines dem Nāgārgūna zugeschriebenen Werkes BURH. Intr. 537. <sup>०</sup>टिप्पनी ebend.  
पञ्चक्रोशी (पञ्चन् + क्रोशी) f. wohl eine Entfernung von 5 Kroçā:

<sup>०</sup>यात्रा SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 75, b, 26; vgl. पञ्चक्रोशक्रम Verz. d. B. H. No. 1236.  
पञ्चनार (पञ्चन् + नार) n. = पञ्चलवण RĀĠAN. im ÇKDr.  
पञ्चखट्ट n. und <sup>०</sup>खट्टी f. (पञ्चन् + खट्ट) nom. coll. fünf Bettstellen ÇKDr. WILS.  
पञ्चगङ्ग (पञ्चन् + गङ्गा) pl. N. pr. einer Localität MBh. 7, 2095. Vgl. LIA. I, Anh. XLV. fg.  
पञ्चगणयोग (पञ्चन् - गण + योग) m. Collectivname für die fünf Pflanzen विदारीगन्धा, बृहती, पृष्निपर्णी, निर्दिग्धिका und श्रद्धेया RĀĠAN. im ÇKDr.  
पञ्चगत (पञ्चन् + गत) adj. zur fünften Potenz erhoben COLEBR. Alg. 343.  
पञ्चगव (पञ्चन् + गो) n. und ई f. nom. coll. fünf Kühe ÇKDr. <sup>०</sup>धन dessen Reichthum in fünf Kühen besteht ÇKDr. nach VOP.  
पञ्चगव्य (पञ्चन् + 1. ग<sup>०</sup>) n. die fünf Dinge von der Kuh: Milch, saure Milch, Butter, Harn und Koth ÇĀBDĀK. im ÇKDr. M. 11, 165. JĀṢṢ. 3, 263. Suçr. 2, 420, 3. 4 (vgl. 419, 20). 540, 18. PAṆĀT. III, 119. VARĀH. BRH. S. 39, 9. <sup>०</sup>न्नान Verz. d. B. H. No. 1106. 1114.  
पञ्चगु (पञ्चन् + गो) adj. P. 1, 2, 44, Sch. für fünf Kühe erstanden VOP. 6, 53, Anf.  
पञ्चगुप्त (पञ्चन् + गुप्त) adj. fünffach versteckt; m. 1) Schildkröte (weil sie die 4 Füße und den Kopf einzieht); vgl. पञ्चाङ्गुप्त. — 2) das materialistische System des KĀRVĀKA TRIK. 3, 3, 171. H. an. 4, 118. MED. t. 209.  
पञ्चगुप्तिरसा (पञ्चन् + गु<sup>०</sup> - रस) f. eine best. Gemüsepflanze, Medicago esculenta Rottl. Rozb. (Trigonella corniculata Lin.) RĀĠAN. im ÇKDr.  
पञ्चगुहूर्ति (पञ्चन् + गु<sup>०</sup>) adj. fünfmal geschöpft ÇAT. Br. 2, 5, 2, 1. 7, 2, 2, 4. KĀTJ. ÇR. 5, 4, 2. 6, 1, 36. 17, 3, 2.  
पञ्चग्रामी (पञ्चन् + ग्राम) f. ein Vereln von fünf Dörfern JĀṢṢ. 2, 272.  
पञ्चचत्वारिंश (vom folg.) adj. der 45ste MBh. und R. in den Unterschr. der Adhaja und Sarga.  
पञ्चचत्वारिंशत् (पञ्चन् + च<sup>०</sup>) f. fünfundvierzig ÇAT. Br. 10, 1, 2, 9, 4, 2, 13.  
पञ्चचन्द्र (पञ्चन् + च<sup>०</sup>) m. N. pr. eines Mannes RĀĠA-TAR. 8, 1123. 1366. 1395. 1480. 2078. 2506.  
पञ्चचामर (पञ्चन् + चा<sup>०</sup>) n. N. zweier Metra: 1) 4 Mal 8 Trochäen COLEBR. Misc. Ess. II, 162 (XI, 4). KĀNDOM. 83. — 2) 4 Mal — — — — — COLEBR. Misc. Ess. II, 163 (XIV, 3).  
पञ्चचितिक (पञ्चन् + चिति) adj. in fünf Lagen geschichtet: ऋग्नि ÇAT. Br. 6, 3, 1, 25. 7, 1, 2, 33. 9, 2, 1, 10. 3, 1, 33. <sup>०</sup>मत्ता: MÜLLER, SL. 356. पञ्चचितिक KĀTJ. 22, 4. TS. 5, 6, 10, 2.  
पञ्चचीर (पञ्चन् + चीर) m. ein anderer Name des Maṅguçrī TRIK. 1, 1, 22.  
पञ्चचूट (पञ्चन् + चूट) 1) adj. fünf Haarbüschel habend: तदस्याः पञ्चचूटं (so ist zu lesen) त्वं लुरकृत शिरः कुरु KĀTJ. 12, 168. <sup>०</sup>चूटाङ्गिरसः Ind. St. 3, 459. — 2) f. म्या N. pr. einer Apsaras MBh. 3, 10662. 12, 12595. 13, 191. 2203. fgg. 7641. R. 6, 92, 74.  
पञ्चचोल (पञ्चन् + चोल) N. eines Theils des Himālaja LIA. I, 55.  
पञ्चजन (पञ्चन् + जन) 1) m. pl. oxyt. die fünf Stämme, — Geschlechter (vgl. जन 1, a, a) Ait. Br. 3, 31 (Götter, Menschen, Gandharva-Ap-